

राज्यातील सर्व माथाडी मंडळ व सुरक्षा रक्षक
मंडळांचे लेखापरीक्षण करण्यासाठी
राज्यस्तरावर पॅनल तयार करणे.

महाराष्ट्र शासन
उद्योग, उर्जा व कामगार विभाग
शासन निर्णय क्रमांक: युडब्ल्यूए-१३१२/प्र.क्र.३२०९/ कामगार-५
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
तारीख: ६ एप्रिल, २०१३

वाचा -

१) शासन निर्णय क्रमांक: युडब्ल्यूए-१३१२/प्र.क्र.३२०९/ कामगार-५, दि. १७ जुलै, २०१२

प्रस्तावना -

महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९६९ च्या कलम ८ व महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९८१ च्या कलम ९ नुसार राज्य शासनाकडून नियुक्त केलेल्या अर्हताप्राप्त लेखापालांकडून मंडळांचे लेखापरीक्षण केले जात असते. तथापि, प्रत्येक मंडळाकडून निविदा मागवून लेखापरिक्षकांची शासनाकडे होणारी शिफारस व त्यानंतर शासनाकडून मंडळाच्या लेखापरिक्षणासाठी होणारी सनदी लेखापरीक्षकाची नियुक्ती यामध्ये कालापव्यय होतो. या प्रकरणी होणारा विलंब टाळण्यासाठी महाराष्ट्रातील कामगार विभागांतर्गत सर्व माथाडी मंडळे व सुरक्षा रक्षक मंडळे यांच्या लेखापरीक्षणासाठी १० ते १५ जणांचे विभागीय स्तरावर सनदी लेखापरीक्षकांचे पॅनल गठीत करून त्यातून लेखापरीक्षणाचे काम करून घेण्यासाठी दि. १७/७/२०१२ च्या शासन निर्णयान्वये निवड समिती व तिची कार्यपद्धती निश्चित करण्यात आलेली आहे. तथापि, सनदी लेखापरीक्षकांचे पॅनल विभागीय स्तरावर न ठेवता संपूर्ण राज्यासाठी ठेवण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्या संदर्भात सखोल विचार करून शासनाने आता खालीलप्रमाणे निर्णय घेतला आहे :-

शासन निर्णय-

कामगार आयुक्तांनी दि. १७/७/२०१२ च्या शासन निर्णयानुसार कार्यवाही करून १४ सनदी लेखापरीक्षकांची यादी विभागीय स्तरावर अंतिम करून शासनास सादर केली आहे. तथापि, सनदी लेखा परीक्षकांचे पॅनल गठीत करतांना स्पर्धा होवून कमी दरात लेखा परीक्षण करणे मंडळांना शक्य व्हावे यादृष्टीने सर्व माथाडी मंडळे व सुरक्षा रक्षक मंडळे यांचे लेखापरीक्षण करण्यासाठी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद व नागपूर या ठिकाणी विभागीय स्तरावर सनदी लेखापरीक्षकांचे पॅनल न करता संपूर्ण राज्यस्तरावर सदर पॅनल ठेवण्यात यावे. सोबत जोडलेल्या परिशिष्ट ६अ मध्ये नमूद १४ सनदी लेखापरीक्षकांच्या पॅनलला याद्वारे मान्यता देण्यात येत आहे.

सदर पॅनलवर निवड झालेल्या सनदी लेखा परीक्षकांकडून कोटेशन मागवून किमान दराची कोटेशन मान्य करण्याबाबत व असे किमान दराचे कोटेशन मान्य करणाऱ्या सनदी लेखा परीक्षकास मंडळांचे लेखा परीक्षणाचे काम शासन निर्णय दि. १७/७/२०१२ मध्ये नमुद केलेल्या अटीनुसार मंडळामार्फत देण्याबाबत सर्व मंडळांना उचित सूचना देण्याची कार्यवाही कामगार आयुक्त यांनी विनाविलंब करावी.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१३०४०८१५५३२९८७१० असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(सु. कि. गावडे)

शासनाचे उप सचिव

प्रत,

१. मा. मंत्री (कामगार) यांचे खाजगी सचिव.
२. मा. राज्यमंत्री (कामगार) यांचे खाजगी सचिव.
३. सचिव (कामगार) यांचे स्वीय सहायक.
४. कामगार आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
५. सह आयुक्त (माथाडी), महाराष्ट्र राज्य, मुंबई.
६. अपर कामगार आयुक्त, पुणे/नागपूर.
७. अध्यक्ष, सुरक्षा रक्षक मंडळ बृहन्मंबई व ठाणे/नाशिक/नागपूर/औरंगाबाद/पुणे/रायगड.
८. अध्यक्ष, सर्व जिल्हास्तरीय माथाडी मंडळे.

परिशिष्ट-अ

माथाडी व सुरक्षा रक्षक मंडळांचे लेखापरीक्षण करण्यासाठी सनदी लेखापरीक्षकांचे पॅनल

अ.क्र.	सनदी लेखापरीक्षकांचे नांव
१.	मे. शेंडे जोशी आणि कं.
२.	मे. विनायक बी. जोशी आणि कं.
३.	मे. एस.डी. निकम आणि कं.
४.	मे. महेश गुरव अँड कंपनी
५.	मे. तांबी अँड जयपूरकर
६.	मे. काळे, चौगुले ठिगळे आणि कंपनी
७.	मे. विनय बेळे अँड असोसिएटस्
८.	श्री. आर.एस. बस्ते अँड कंपनी
९.	मे. तुषार पगार अँड कं.
१०.	मे. प्रसाद हराळे अँड असोसिएटस्
११.	आर.एस. गिलडा अँड असोसिएटस्
१२.	पी.एस. गिलडा अँड असोसिएटस्
१३.	मे. नरेंद्र अग्रवाल अँड असोसिएटस् (नागपूर विभाग)
१४.	मे. झांझरी रमेशकुमार अँड कंपनी